National Stock Exchange of India Limited

'Exchange Plaza', Bandra Kurla Complex,

Bandra (East), Mumbai - 400 051

IL&FS Transportation Networks Limited

IL&FS Financial Centre, | T +91 22 2653 3333 Plot C-22, G Block. INDIA

F +91 22 2652 3979 Bandra Kurla Complex, W www.itnlindia.com Mumbai 400 051 CIN L45203MH2000PLC129790

December 8, 2020

General Manager

Listing Department BSE Limited, P.J. Tower, Dalal Street, Mumbai 400 001

Scrip Code No: 533177 Scrip Code No: IL&FSTRANS EQ

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement - To Facilitate updation of email ids by shareholders of the Company

Vice President

Listing Department

In terms of the Regulation 47 (1) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith a copy of the notice published in The Financial Express (English) and Navshakti (Marathi) today i.e. December 8, 2020, to facilitate updation of email- ids by shareholders of the Company.

Pursuant to the General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs, the Company has enabled a process for the limited purpose of receiving the Company's annual report and notice of the Annual General Meeting (including e-voting instructions) electronically and the member may temporarily update their email address.

This is for your information and record.

Thanking you,

Yours faithfully, For IL&FS Transportation Networks Limited

Krishna Ghag Vice President & Company Secretary

Encl: A/a

covid level as far as refining

throughput is concerned.

buoyed by the pickup in

demand for petrol and diesel

during the festive season.

Going ahead, we believe this

level of production will be

However, pricing is a con-

cern and we will have to con-

tend with an impact on prof-

Is there any improvement in

gross refining margins (GRM)

still subdued due to lower

price differential between the

refined products and crude

oil. However, our GRMs are

slightly higher than the Sin-

gapore GRM as they are a MS

(Motor Spirit) based economy.

The MS margins are compara-

tively lower than diesel mar-

gins, so we will have direction-

ally better GRM than them.

The normalised margins for

diesel should be around \$15

and for MS it should be \$12

but it has dropped to \$2 for

MS and \$3 for diesel, which is

The refining margins are

itability due to Covid-19.

in the third quarter?

sustained.

EXTENSION IN TIMELINE FOR INVITATION

INVESTMENTS OF RELIANCE CAPITAL LIMITED

conditions of the Invitation remain unchanged.

website www.vistraitcl.com on a regular basis

कॉनकॉर concor

Name of work

Period of the contract

Cost of Document

amest Money Deposit

ender Processing Fee

Date of Sale (On Line)

Date & Time of Opening of Tender

Physical Mode Holding

Demat Holding

Place: Mumbai

Date: December 07, 2020

EXPRESSION OF INTEREST FOR SUBMISSION OF ASSET

MONETISATION PLAN(S) FOR CERTAIN SUBSIDIARIES

We refer to the Invitation for Expression of Interest for Submission of Asset

Monetisation Plan(s) for certain subsidiaries/ investments of Reliance Capital

Limited dated October 31, 2020 ("Invitation"). Pursuant to the decision of the

Committee of Debenture Holders, the last date for submission of Expression

of Interest has been extended to December 17, 2020 until 5 p.m. IST

Other than the extension in timeline set out herein, all other terms and

For all updates, amendments, modifications, corrigendum and

information in relation to the asset monetisation process, please visit the

Online Open Tender in Two bid system for "Construction of Three (03) Warehouses, CC Pavemen and other allied works in connection with Development of MMLP Barhi Phase-II at MMLP-Barhi

Sonipat, Haryana" only through e-tender mode. The bid document can only be downloaded after payin

Rs. 1000.00 through online from the website (www. tenderwizard.com/CCfL).

ast Date & Time of submission of Tender | 29.12.2020 Up to 17:00 Hrs.

right to reject any or all the tenders without assigning any reasons thereof.

भारतीय कंटेनर निगम लिमिटेड CONTAINER CORPORATION OF INDIA LTD. एक नवरल कण्पनी (भारत शरकार का उपक्रम) A Navratna Company (A Govt. of India Undertaking) C New MDBP Building, 2nd Floor, Okhla Industrial Estate ,New Delhi – 110

₹15,40,630/- (through e-payment).

On 31.12.2020 Up to 11:30 Hrs.

For eligibility criteria and other details please log onto www.concorindia.com or eprocure.gov.in or

www.tenderwizard.com/CCIL. Bidders are requested to visit the websites regularly. CONCOR reserves the

▲ ILSFS | Transportation

IL&FS Transportation Networks Limited

Regd. Office: The IL&FS Financial Centre, Plot No. C22,

G Block Bandra Kurla Complex, Bandra (E) Mumbai 400051

Tel: 022-26533333, Fax: 022-26523979, Website: www.itnlindia.com

E-mail: itnl.secretarial@ilfsindia.com, CIN: L45203MH2000PLC129790

NOTICE

(For the attention of shareholders of IL&FS Transportation Networks Limited)

Pursuant to Ministry of Corporate Affairs (MCA) General Circular No. 20/2020

dated May 05, 2020 and various circulars issued to provide relaxation to

companies in light of the pandemic situation in the country, the Company

will send the Notice for 20th Annual General Meeting ("AGM") to be held on

Thursday, December 31, 2020 at 3:00 p.m. IST through Video Conference

("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") and Annual Report of FY 2019-

20 through electronic mode to the shareholders whose email addresses are

registered with the depository participants / Registrar and Transfer Agent (RTA)

Shareholders who have not registered their email address are requested to

itnlinvestor@ilfsindia.com;

SEAWOODS ESTATES LIMITED

Registered Office: Sector 54 / 56 / 58 NRI Complex,

Nerul, Navi Mumbai - 400706

Tel.: 35593060 Email: cem@nricomplex.in

23rd ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD OVER

VIDEO CONFERENCE, RECORD DATE, BOOK CLOSURE

AND REMOTE E-VOTING

NOTICE is hereby given that the 23rd ANNUAL GENERAL MEETING (AGM) of the

Members of the Company is scheduled to be held on Thursday, December 31, 2020 at

11.00 A.M. through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) in

compliance with the Provisions of the Companies Act, 2013 (the ACT) and circulars dated

May 5, 2020, April 8, 2020 and April 13, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs

Notice is also given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that the Register of

Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from

Wednesday, December 9, 2020 to Thursday, December 31, 2020 (both days

inclusive). The facility to appoint proxy to attend and cast vote for the member is not be

In Compliance with the above circulars, electronic copy of the Notice of the AGM and

Annual Report for the Financial Year ended on March 31, 2020 will be sent to all the

shareholders whose E-mail IDs are registered with the KFin Technologies Private Limited,

Members who have not registered their E-mail address with the Company or their Depository Participant are requested to register their e-mail address in the following

In case shares are held in Physical mode please provide Folio No., Name of shareholder

scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of

PAN card) and AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to

In case shares are held in Demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID

or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Accoun

statement, PAN (self-attested scanned copy of PAN card) and AADHAR (self-attested

Provided that alternatively physical shareholder and electronic shareholder may send an

E-mail request to evoting@nsdl.co.in for obtaining User ID and Password by providing the

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015, the Company is

pleased to provide to its Members the facility to exercise their vote by electronic means (E-

The Company has appointed Mr. Sandeep Dar, Proprietor of Sandeep Dar & Co.

Company Secretaries, as the Scrutinizer to scrutinize the entire e-voting process in a fair

The detailed instructions for E-voting are given in the Notice of the AGM. Members are

. Members, whose names are recorded in the Register of Members or in the Register of

Beneficial Owners maintained by the Registrars and by the depositories (In case of

electronic Shareholding) as on the 'cut-off date' i.e. Friday December 18, 2020, shall

be entitled to avail the facility of E-voting provided by National Securities Depository

The Remote E-voting period begins on Sunday, December 27, 2020 at 9.00 A.M. and

ends on Wednesday, December 30, 2020 at 5.00 P.M. During this period the eligible

shareholders of the Company, holding shares either in physical form or in

dematerialized form, may cast their vote electronically. The remote e-voting module

Members, who will be present in the AGM through VC / OAVM and have not cast their

vote through remote e-voting, shall be eligible to vote through E-voting system during

the AGM. Members who have voted through remote E-voting will be eligible to attend

the AGM. However, they will not be eligible to vote at the meeting. If any Votes are cast by the members through the E-voting available during the AGM and if the same

members have not participated in the meeting through VC/OAVM facility, then the

votes cast by such Members shall be considered invalid as the facility of E-voting

The notice of the Annual General Meeting will be hosted on the website of NSDL

In case of queries related to E-voting members may call on 1800-222-990 or refer e-

during the meeting is available only to the members attending the meeting.

www.evoting.nsdl.com and of the Company at www.nricomplex.in

voting user manual in Help & FAQ sections of www.evoting.nsdl.com.

Limited ("NSDL"). For details relating to E-voting, please refer the Notice of the AGM.

(MCA Circulars) to transact the business as set out in the Notice of the AGM

Registrar and Share Transfer Agent (RTA) and Depositories.

scanned copy of Aadhar Card) to headaccounts@nricomplex.in.

voting) on the businesses as set out in the Notice of the AGM.

details mentioned in above two as the case may be.

Manner to register / update E-mail Addresses:

For Physical Shareholders:

headaccounts@nricomplex.in. For Electronic Shareholders

requested to note the following:

Send scanned copy of the following documents

by email to Registrar and Share Transfer Agent

Company at mt.helpdesk@linkintime.co.in or

a. Signed request letter mentioning name of

Shareholder, Folio No. and complete address;

b. Scanned copy of the share certificate (front and

Please contact your Depository Participant (DP) and

register your email address in your demat account,

For, IL&FS Transportation Networks Limited

Vice President & Company Secretary

Krishna Ghag

as per the process advised by your DP

back) and c. Self-attested copy of PAN Card and

register the email address by following the below instructions:

Construction of Three (03) Warehouses, CC Pavement

and other allied works in connection with Development of MMLP Barhi Phase-II at MMLP-Barhi, Sonipat, Haryana

₹1,000/- inclusive of all taxes and duties through e-payment

₹5,310/- inclusive of all taxes and duties (Non-refundable

08.12.2020 (11:00 Hrs.) to 28.12.2020 (upto 17:00 Hrs.)

Average spot power price falls 4% to ₹2.73 per unit at IEX in Nov

PRESS TRUST OF INDIA New Delhi, December 7

THE AVERAGE SPOT power price dropped by 4% to ₹2.73

per unit in November com-

pared to the year-ago period at the Indian Energy Exchange.

The day-ahead market (DAM) volume at 4,860 MUs (million units) recorded 43 per This enabled the market to cent YoY (year-on-year) growth

in November. The DAM market continued to see high sell-side liquidity with total sell bids at 9,778 MU being twice that of the cleared volume (sales).

market clearing price at ₹2.73 per unit during November, a 4% y-o-y decline over the price of ₹2.85 during the same period last year, the Indian

maintain an attractive average

Energy Exchange (IEX) said in a statement.

Further, IEX traded electricity volume of 6,164 MU in November 2020 registered a 61% y-o-y growth.

of the pre-Covid levels backed by higher demand during festive season and is likely to sustain, given that the impact of Covid-19 has abated and the oil sector is back to near normal. NVijayagopal, director-finance at BPCL, told Vikas Srivastava in an interview that the company is likely to end the current fiscal with a capital expenditure of ₹8,500 crore against the initial projection of ₹7,700 crore. Edited excerpts:



■ INTERVIEW: N VIJAYAGOPAL, director-finance, BPCL

'Our throughput at pre-Covid levels'

What is the level of throughput at your refineries right now?

We have reached the pre-

PUBLIC NOTICE KANCHI KARPOORAM LIMITED Notice is hereby given that that pursuant to SEBI circular SEBI.HO.MIRSD/DOS3 CIR/P/2018/139 dated 03.12.2020 request received by the company from the ollowing shareholder to transfer the shares that are held in the name of the share -holder as detailed below to be transferred to his name. The below mentioned shares were claimed to have been purchased by the shareholder and could not b tate along with appropriate documentary evidence to support such claim or else the Company will proceed to transfer the securities in favor of the buyer without Suresh V Shah

> abnormally low. However, we see an improvement in demand which has picked up in India on an year-on-year basis as of November 2020.

How do you explain the rise in petroleum product prices?

The Indian petroleum prices are high because of higher excise duty which also has a cascading effect on state sales tax. Unless the economy normalises to past levels, the capacity to reduce the excise duty will not be there (with the government). On an average, the sales tax is around 27% in states and is charged over and above the price of products and the excise duty.

BPCL had initially planned to reduce the capex for FY21, what is the current status on that?

We had estimated a capital expenditure of ₹7,700 crore during the current fiscal. However, we are expecting to have a capex of ₹8,500 crore this year, which is higher than projected. We are trying to catch up on some of the important expansion projects. The Kochi refinery expansion faced some delays due to the hurdles in securing the licences for some of the

What is BPCL's inventory position during the quarter? Inventories are slightly

facilities.

higher on the marketing side but otherwise are manageable. Unless the prices drop in the next 23 days – which is unlikely - we do not expect major deviation in inventories in the near future.

Pimpri Chinchwad New Town Development Authority New Administrative Building, Akurdi, Pune - 44,

Phone No. 020-27652934/35

Tender Notice

work.					
Sr. No.	Name of Work	Call No.			
1	Development of Infrastructure of Commercial Plots of PIECC in sector 5 & 8 at Moshi, Pune - 412105.	First			
2	Managing and Promoting, Exhibitions, Conferences, corporate events etc in Outdoor Exhibition Centre Facility in sector 5 & 8, Moshi Pune 412 105 (Herein after mentioned as Open Exhibition Centre (OEC)')	Second			
3	Project Management Consultancy Services for the work of Construction of	Second			

Note:- 1) Format of Tender is available from 08/12/2020 on "http://mahatenders.gov.in" for

Pune International Exhibition and Convention Centre, Moshi, Pune.

2) Detailed Notice is available on www.pcntda.org.in

Advt. No.16/2020-21

(Bansi Gavali) **Chief Executive Office**

Sd/-

TANVI FOODS (INDIA) LIMITED CIN: L15433TG2007PLC053406

Regd. Off: NO.7-2-4/D, Old Canteen Building Sanathnagar Industrial Estate Opp: SBH Sanathnagar, Hyderabad 500018 Phone: 040 27711504, 040 27711276

Email: investors@tanvifoods.com, website: www.tanvifoods.com

Notice is hereby given that the 13th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Wednesday, 30th December, 2020 at 11:30 A.M at H.No: 110/GTE/31 8 32/AH, Flat No:101, Alekhya Homes, Golden Tulip Estates, Road No:3, Kondapur, Hyderabad-500084. Notice of the said AGM, E-Voting instructions etc., forming part of Annual Report for the financial year 2019-20 have been sent to the members of the Company electronically whose e-mail IDs are registered with the Depositories and in ysical mode to all the other members at their registered addresses. The dispatch / email transmission of Annual Reports has been completed on 6" December, 2020. The copies of aforesaid documents are available on the website and for inspection at the registered office of the Company during the office hours.

Pursuant to the provisions of section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations. 2015, the Company is offering e-voting facility to its members in respect of all the items of business to be transacted at the ensuing AGM. The members may transact the said business through voting by electronic means. The Company has engaged Central Depository Services (India) Limited as the authorized agency to provide the e-

The remote e-voting facility will commence on Sunday, 27 December, 2020 at 09:00 A.M and close on Tuesday, 29" December 2020 at 05:00 P.M (both days inclusive) and shall not be available thereafter. The remote e-voting shall not be allowed after the said date and time and the e-voting module shall be disabled for voting thereafter. During this period, only a person whose name is recorded in the Register of members or Register of beneficial owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e., 23" December, 2020, shall be entitled to avail the facility of remote e-voting voting in the AGM. The voting rights of the members for e-voting and for physica voting at the meeting shall be in proportion to their shareholding in the paid up equity share capital of the Company as on the said cut-off date.

Any person who acquires shares of the Company and becomes its member after the dispatch of the notice and also holds shares as on cut-off date may cast his vote by remote e-voting / voting in the AGM. Further, if already registered with CDSL for remote e-voting then you can use existing User ID and Password for casting your vote. You may also approach the Company for required assistance in connection with generation of User ID / Password in order to exercise your right to vote

Facility of voting through Physical Ballot is being made available at the AGM. Members attending the meeting, who have not already cast their vote by remote e-voting may exercise their right at the meeting. A member who has cast his vote by remote e-voting may participate in the AGM even after exercising his right to vote through remote evoting but shall not be allowed to vote in the meeting.

The notice of the Annual General Meeting along with e-voting instructions, forming part of the Annual Report for the financial year 2019-20 are available on the Company's website www.tanvidfoods.com and also on the website of CDSL www.cdslindia.com.

Members are requested to refer e-voting instructions contained in the 13* Annua Report of the Company, regarding the process and manner for e-voting by electronic

For any query or grievance, members may contact CDSL at Toll free No 18002005533 or write an e-mail to helpdesk.evoting@india.com or contact Mrs.A. Vasavi, Managing Director, at the Registered office address of the Company, or call at

040 23817299 or write an email to investors@tanvifoods.com.

For TANVI FOODS (INDIA) LIMITED

Date: 06.12.2020

Place: Hyderabad

A. Vasavi Managing Director DIN: 02589803

Gujarat Mineral Development Corporation Limited (A Government of Gujarat Enterprise) Registered Office: Khanij Bhavan", 132 Ft. Ring Road, Near University Ground, Vastrapur, Ahmedabad-380 052 (Gujarat Phone: 279127913200 / 27913501 Tele Fax: 079 - 2791 1151 E-mail: cosec@gmdcltd.com, Website: www.gmdcltd.com

CIN: L14100GJ1963SGC001206

NUTICE UF 5/" ANNUAL GENERAL WEETING, BUUK CLUSURE DATES AND E-VUTING INFURWIATION Notice is hereby given that the 57th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Thursday, 31st December, 2020, through Video Conferencing / Other Audio Visual Mode

(VC/OAVM) to transact the business as set out in the Notice of AGM. In view of massive outbreak of Covid-19 Pandemic and pursuant to the Circulars issued by the Ministry of Corporate Affairs vide its General Circular No. 14/2020 dated 8th April 2020, 17/2020 dated 13th April 2020

and 20/2020 dated 5th May 2020, and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May 2020, Companies are allowed to hold AGM through Video Conference / Other Audio Visual means. Pursuant to the aforesaid circulars issued by MCA & SEBI and owing to the difficulties involved in dispatching physical copies of the Annual Report 2019-20, the Notice of AGM and the Annual Report for the financial year 2019-20 have been sent in electronic mode to the members whose e-mail IDs are registered with the Company or with the Depository participant(s). These documents are also available on the

Company's website viz. www.gmdcltd.com. Notice is further given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the relevant Regulation of Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Thursday, 24th December, 2020 to Thursday, 31s December, 2020(both days inclusive) for the purpose of 57th Annual General Meeting of the Company and payment of annual dividend.

Notice is further given that pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 ad Rules made thereunder and also Regulation 44 of the Listing Regulations, the Company is pleased to provide remote e-voting facility to its members, Members holding shares in physical or dematerialized form as on the cut-off date of Thursday, 24th December, 2020 may cast their vote electronically on the business as set out in the Notice to the 57th AGM of the Company through e-voting platform of Central Depository Services (India) Limited (CDSL). The Company has appointed M/s Gaudana & Gaudana. Practicing Company Secretaries as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner. The detailed procedure / instructions for e-voting are contained in the Notice of the 57th AGM. Any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the notice and holding shares as on 24th December 2020, (cut-off date) may obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com. If a member is already registered with CDSL e-voting platform, then he can use his existing user ID and password for casting the vote through remote e-voting. The e-voting period ("remote e-voting") begins on Monday, the 28th December, 2020 at 9.00 a.m. (IST) and ends on Wednesday 30th December, 2020 at 5.00 p.m. (IST). During this period shareholders' of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter.

The facility for electronic voting shall also be made available during the 57th Annual General Meeting con ducted through VC/OAVM. The members attending the meeting, who have not already cast their vote through remote e-voting shall be able to exercise their voting rights at the meeting.

For Details relating to remote e-voting, please refer to the Notice of the AGM. In case of any queries relating to voting by electronic means, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for Shareholders available at the Help section of www.evotingindia.com or contact at toll free No. 1800-200-5533. In case of any grievances connected with facility for voting by electronic means, please contact Mr Rakesh Dalvi, Manager, CDSL, 25th Floor, A Wing, Marathon Futurex, Mafatlal Mills Compound, NM Joshi Marg, Lower Parel (E), Mumbai - 400 013. Email: helpdesk.evoting@cdslindia.com As the meeting is being held through VC/OAVM, there is no provision for appointment of proxy for this meeting.

For, Gujarat Mineral Development Corporation Limited

Date: 7th December, 2020 Place: Ahmedabad

Joel Evans

Date: 7th December, 2020

Place: New Delhi

JAGATJIT INDUSTRIES LIMITED

Corporate Identity Number: L15520PB1944PLC001970 Registered Office: Jagatjit Nagar - 144 802, Distt. Kapurthala (Punjab) Telephone: (0181) 2783112; Fax: (0181) 2783118, Email: jil@jagatjit.com Website:www.jagatjit.com

NOTICE OF THE 75TH ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING

Notice is hereby given that the 75th Annual General Meeting (AGM) of the members of Jagatjit Industries Limited will be held on Thursday, 31st December, 2020 at 10.30 A.M. through video Conference ("VC")/ other Audio Visual Means ("OAVM") facility, in compliance with the Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020 and Circular No. 20/2020 dated May 05, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs. The Company has on 7th December, 2020 completed the dispatch of Notice of AGM and Annual Report for the financial year 2019-20, through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/ Depositories ("DP").

Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Rules made thereunder and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015, the Register of Members and the share transfer books of the Company will remain closed from Saturday, 26th December, 2020 to Thursday, 31st December, 2020 (both days inclusive) for the said AGM.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 members are provided with the facility to cast their votes on all the resolutions set forth in the Notice of AGM, using electronic voting system (remote e-voting) before AGM. The remote e-voting period commence at 9.00 a.m. on Monday, 28th December, 2020 and will end at 5.00 p.m. on Wednesday, 30th December, 2020. Members may attend the AGM through video Conference ("VC")/ other Audio Visual Means ("OAVM") and vote there at electronically. The members who have cast their vote by remote e-voting prior to the meeting may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. The facility of casting votes by a member using remote e-voting system before AGM as well as attending the AGM through video Conference ("VC")/ other Audio Visual Means ("OAVM") and voting there at will be provided by Central Depository Services (India) Limited (CDSL).

Voting rights will be reckoned on the shares registered in the name of the Members as on 25th December, 2020 (cut off date). A person whose name is recorded in the register of members or beneficial owners as on cut-off date i.e. Friday, 25th December, 2020, only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting during AGM.

Any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after the dispatch of Notice of the AGM may obtain the Login id and Password by following the procedure as mentioned in the Notice of AGM or sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com. However, if he/ she is already registered with CDSL for remote e-voting then he/ she can use his/ her existing User ID and Password for casting vote. The detailed procedure of remote e-voting and e-voting during the AGM is given in the Notice of the AGM.

Notice of 75th AGM is also available on Company's website www.jagatjit.com, website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the website of the CDSL at www.evotingindia.com.

In case of any guery with regard to e-voting or attending the AGM through video Conference ("VC")/ other Audio Visual Means ("OAVM") and voting their at, please refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at <u>www.evotingindia.com</u>, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022- 23058738) or Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542). Any query in relation to voting by electronic means may also be addressed directly to Mr. Roopesh Kumar, Company Secretary, Contact Number: +918059400510 and/or Email at roopesh.kumar@iagatiit.co.in.

For and on behalf of Jagatjit Industries Limited Roopesh Kumar

Company Secretary

Company Secretary Government of Tamil Nadu DHARMAPURI MUNICIPALITY Roc No:1809/2018/E1 CORRIGENDUM ON NOTICE INVITING REQUEST FOR QUALIFICATION (Extension of Time)

Notice inviting RFQ for Construction of a New Bus Stand Infrastructure Project for Dharmapuri Municipality, Tamil Nadu, on a PPP Mode (DBFOT Basis) including financial management and maintenance for a period of 25 years published in the official website https://tntenders.gov.in on 10.11.2020 and also in FINANCIAL EXPRESS English daily & DINAMANI Tamil daily papers on 10.11.2020 Due to the Administrative reasons, the last date of receipt of RFQ has been postponed to the following dates RFQ already invited on RFQ postponed to Online: 09.12.2020 Online: 06.01.2021 Last date for submission of up to 14.00 hrs Application addressed to up to 14.00 hrs Offline on: 10.12.2020 Offline on 07.01.2021 up to 15.00 hrs up to 15.00 hrs Dharmapuri Date and time of Opening 10.12.2020 : 15.30 hrs 07.01.2021 : 15.30 Hrs at Municipal Office at Municipal Office of the Application The RFQ may be downloaded from the Official Website https://tntenders.gov.in upto 07.01.2021 14.00 hrs.

BHARAT TECHNOLOGIES AUTO COMPONENTS LIMITED

Commissioner i/c, Dharmapuri Municipality

Registered Office: "Raheja Towers", Delta Wing - Unit 705, 177 Anna Salai, Chennai 600002. Tel: 044 - 42208111, Fax: 044 - 42111913, E-mail id: btacltn@gmail.com, CIN: U34300TN2002PLC048423

NOTICE

Notice is hereby given to the members of the company that the company is intending to hold the Annual General Meeting of the company through video conferencing (VC) or other audio visual means (OAVM) for the financial year ended 31" March 2020 on 31.12.2020 at 10.00 a.m.

In this regard, pursuant to General Circular 20/2020 dated 05" May 2020 issued by Ministry of Corporate Affairs, regarding the Clarification on holding of Annual General Meeting (AGM) through video conferencing (VC) or other audio visual means (OAVM), the company has decided to circulate the notice calling the AGM/Annual Report by email to the members of the company.

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014 as amended, the company is providing facility for voting by electronic means and the business set out in the notice shall be transacted through remote e-voting. The shareholders can cast their votes by way of remote e-voting in proportion to their share of the paid -up equity share capital of the company as on the cut-off date of 24" December 2020. The company also offers the facility of voting through polling at the Annual General Meeting. The shareholders can vote under any one of the options provided. The detailed procedure for e-voting is mentioned in the Notice to the AGM.

The members of the company are requested to contact Ms. R. Lakshmi through telephone number: 91-44-42208111 and update their email id or members can send an email to btacltn@gmail.com along with their shareholding details for updating their email id's for sending the notice of AGM/Annual Report through email.

> FOR BHARAT TECHNOLOGIES **AUTO COMPONENTS LIMITED**

Place: Chennai Date: 07.12.2020

M.R. SHIVAKUMAR Director

Place: Navi Mumbai

Date: December 8, 2020

shall be disabled by NSDL for voting thereafter.

DIN: 00240373 financialexp.epap.in

FOR SEAWOODS ESTATES LIMITED Jagdishkumar Digwal Chairman

(Phase II)

ऊसतोड कामगाराच्या मुलीचा बिबट्याने घेतला बळी

प्रतिनिधी/सोलापूर

सोमवारी सकाळी नरभक्षक बिबट्याने करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथे राजेंद्र बारकुंड यांच्या शेतातील ऊसाच्या फडात ऊसतोड करण्यासाठी आलेल्या कामगाराच्या मुलीचा बळी घेतला. गंभीर जखमी अवस्थेत मुलीला करमाळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानतर उपचार सुरू असताना मुलीचा मृत्यू झाला. फुलाबाई हरिचंद कोठले असे मृत मुलीचे नाव आहे.

सोलाप्रसह तीन जिल्ह्यात धुमाकूळ घातलेल्या नरभक्षक बिबट्याने बळी घेतल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. बीड, नगरमार्गे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात आलेल्या नरभक्षक बिबट्याने १६ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या काळात नऊजणांचा बळी घेतला आहे. तर तिघाना गभीर जखमी केले आहे. नरभक्षक बिबट्या घातक ठरू लागल्याने करमाळ्याचे आमदार

मागणी वन विभागाकडे केली होती तर माजी आमदार नारायण पाटील यांनी वनमंत्र्यांनाच फोन केला होता. त्यानंतर रविवारी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी त्या बिबट्याला पिंजरा लावून तथा बेशुध्द करुन पकडणे शक्य नसल्यास गोळ्या घालून ठार करण्याची परवानगी

नरभक्षक बिबटचाने शेतकरी व शेतमजुरांसह उसतोड कामगारांना शेतात जाणे मुश्किल केले आहे. झाडाआड प्रसंगी झाडावर लपून बसलेला बिबटचा अनेकांना दिसला, परंत् त्याला वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी पकडू शकलेले नाहीत. तत्पूर्वी, शेतात कामानिमित्त गेल्यानंतर तथा कामावरुन घरी परतताना बिबटचाने हल्ले केले आहेत. दरम्यान. आतापर्यंत अल्का बडे (रा. जाटवाद, ता. शिरुर), शिलावती दिंडे (रा. मंगळूर, ता. आष्टी) व संजय शिंदे यांनी बिबट्याला ठार शिलाबाई भोसले (रा. पारगाव,

करण्यास परवानगी द्यावी, अशी ता. आष्टी) या गभीर जखमी झाल्या आहेत. तर अशोक आवटे, कृष्णा आवटे (रा. आपेगाव, गोदावरी नदीकाठी उत्तरेस), छबुबाई राठोड (रा. भगवानगड तांडा, ता. पाथडीं), नागनाथ गर्जे (रा. सुर्डी, ता. आष्टी), स्वराज भापकर (रा. किन्ही, ता. आष्टी), सुरेखा भोसले (रा. रा. पारगाव, ता. आष्टी), कल्याण फुंदे (रा. लिंबेवाडी, ता. करमाळा), जयश्री शिंदे (रा. अंजनडोह, ता. करमाळा) व फुलाबाई हरिचंद कोठले यांचा बिबटचाने बळी घेतला आहे.

दरम्यान, बिबटचाला ठार करण्यासाठी पुणे व औरगाबाद प्रादेशिक वन कार्यालयाने प्राधिकृत केलेले वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलिस कर्मचारी तथा अन्य व्यक्तींनाच परवानगी असेल. असे काकोडकर यांनी स्पष्ट केले

जिल्हा प्रशासन सैनिकांच्या कुटुबीयाच्या कायम पाठीशी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांचे आश्वासन

ध्वजदिन निधी संकलनाला सुरुवात

करण्यात आली. यावेळी ते म्हणाले

की, सेनेमुळे आपण सर्वजण सुरक्षित

आहोत. सैनिक सीमेचे रक्षण

करण्यासह दहशतवादी, मानवी आणि

नैसर्गिक आपत्तीशी लढा देत असतात

त्यांच्यानंतर त्यांचे कुटुंबियाप्रती

कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण

सर्वांनी त्यांना मदत केली पाहिजे. वीर

जवानांच्या कुटुंबांच्या अडी-अडचणी

सोडविणे तसेच त्यांच्या कुटुंबातील

सदस्यांचे पुनर्वसन करण्यासाठी दरवर्षी

७ डिसेंबरपासून ध्वजदिन निधी

संकलनाला सुरुवात होते. ते पुढील

वर्षीच्या नोव्हेंबर अखेरपर्यंत संकलन

केले जाते. गतवर्षी नागपूर विभागातून

१ कोटी ८३ लाख ५७ हजार रुपये

निधीचे संकलन करण्यात आले असून

५० टक्के उद्दिष्टपूर्ती झाली होती.

देशाच्या सीमेचे प्रतिकुल परिस्थितीत

रक्षण करतांना त्यांच्या कुटुंबियांसोबत

आम्ही आहोत ही भावना व्यक्त व्हावी

यासाठी यावर्षी ध्वजदिन निधी

संकलनाचे उद्दिष्ट १०० टक्के व्हावे,

असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त

केला. जिल्हास्तरावर त्याचे नियोजन

अंबरनाथमध्ये बंद केमिकल कंपनीत आग

या आगीने भीषण रूप धारण करत

रेल्वे रुळाला लगत असलेल्या या

बंद केमिकल कंपनीने बाहेर

टाकलेल्या वेस्टेजला अचानक आग

लागल्याने दहा ते पंधरा फुटाच्या

अंतरावर असलेल्या रेल्वे गाडीला

धुराचे लोट सर्वत्र पसरले गेले.

प्रतिनिधी/नागपूर

देशाच्या सीमेवर आपले जवान अहोरात्र सीमा सांभाळत असून आज त्यांच्यासाठी सढळ हस्ते सशस्त्र ध्वजदिन निधी संकलीत करत संपूर्ण देश खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा असल्याचा संदेश पोहचणे आवश्यक तसेच जिल्हा प्रशासन सैनिकांच्या कुटुंबियांच्या सदैव पाठीशी आहेत. अशा शब्दात जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज सैनिक क्ट्रंबियांना आश्वस्त केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस उपायुक्त संदीप पखाले, अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, जिल्हा सैनिक अधिकारी माजी मेजर डॉ. शिल्पा खरपकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रविण टाके, कल्याण संघटक सत्येंद्रकुमार चौरे आदी यावेळी उपस्थित होते.

ठाकरे यांच्या हस्ते सशस्त्र सेना करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

वार्ताहर/बदलापूर

अंबरनाथ रेल्वे स्थानकालगत

कंपनीतील वेस्टेज केमिकलने

रविवारी दुपारी अचानक पेट घेतला.

स्थळ : ठाणे

दिनांक : ०७/१२/२०२० epaper freepressjournal in

बोरॅक्स केमिकल

चारचाकी अंगावर घालून एकाची हत्या वार्ताहर/डोंबिवली

धाब्यावर जेवत असताना शेजारील टेबलावर दारू पित बसलेल्या सहा जणांबरोबर झालेल्या वादात एकाच्या अंगावरून चारचाकी नेत त्याची हत्या केल्याची घटना सोमवारी डोंबिवली पूर्वेकडील घरडा सर्कल येथे घडली. स्वप्नील महाजन असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

डोंबिवलीत स्वप्नील महाजन हा सोमवारी मित्रासमवेत एका धाब्यावर जेवणासाठी गेला. त्यांच्या शेजारच्या टेबलावर ६ जणांचे टोळके दारू पित बसले होते. या टोळक्यांनी स्वप्नील आणि त्याच्या मित्राला टोमणे मारल्याने त्यांनी त्यांना जाब विचारल्याने त्यांच्यात वाद झाला. वादाचे पर्यवसान भांडणात होत असल्याने ढाबा चालकाने स्वप्नील आणि त्याच्या मित्राला बाहेर पाठवले. मात्र नशेत असलेले ते ६ जण त्यांच्या मागे निघाले. त्यांनी या दोघांना घरडा सर्कल जवळ गाठत गाडीवरून खेचून काढत मारहाण केली. यानंतर स्वप्नील च्या अंगावरून गाडी नेत त्यांनी त्याची हत्या केली. तर त्याच्या जखमी मित्राला उपचारासाठी दाखल करण्यात आले असून याप्रकरनी मानपाडा पोलिस आरोपीचा शोध घेत

धोका निर्माण झाला होता. परंतु,

स्दैवाने या आगीत कोणतेही

नुकसान झालेले नाही. दरम्यान,

दलाने

घटनास्थळी धाव घेऊन आग

आटोक्यात आणली आहे.

नगरपालिकेच्या

तात्काळ

आहेत.

अंबरनाथ

अग्निशमन

तमाम जनतेला याद्वारे कळवण्यात येते की

जाहीर सूचना

आमचे अशिल याखालील परिशिष्टात अधिक तपशीलवारपणे नमूद आणि प्लॉट क्र. १२/१३, के युनीट सुंदर नगर, एस. व्ही. रोड, मालाड (पश्चिम), मुंबई ४०००६४ येथे स्थित द कांचन नालंदा को हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या "कांचन नालंदा" अशा ज्ञात इमारतीमधील ९व्या मजल्यावरील मोजमापीत अंदाजे ४७५ चौ. फीट चटई क्षेत्र फ्लॅट क्र. ९०५ यानंतर सदर फ्लॅट असा उल्लेख हा १) सौ. रश्मी राजकुमार टक आणि २) सौ. वनिता रतीलाल शाह यांच्याकडून खरेदी करत आहेत.

कोणतीही व्यक्ती ज्यांना सदर फ्लॅटच्या संदर्भात कोणताही दावा किवा हक्क जसे की वारसाहक्क, निर्वाह, देणगी, भेट, विक्री, गहाण, प्रभार, विश्वस्त, भाडेपट्टा, धारणाधिकार, आणि/किंवा कब्जा, भार, परवाना, प्रलंबित वाद, सुविधाधीकार, करार किंवा अन्यकाही जर असल्यास निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या खालील नमूद पत्त्यावर सर्व पुष्ठचर्थ कागदपत्रांसह तशा दाव्यांच्या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांत कळवावे कसूर केल्यास तशा व्यक्तींचे तसे दावे त्यागीत मानले जातील आणि आमच्या अशिलांवर बंधनकारक नसतील आणि विक्री तशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय पूर्ण केली जाईल.

> वरील उल्लेखीत सदर फ्लॅटचे परिशिष्ट

मुंबई शहर व मुंबई उपनगराच्या नोंदणीकृत जिल्ह्यामधील सोसायटीद्वारे जारी शेअर प्रमाणपत्र क्र. ००७५ मधील संलग्नीत विभीन्न क्र. ३७१ ते ३७५ (दोन्ही एकत्रित) धारक एकूण शेअर मूल्य रू. २५०/-(रुपये दोनशे पन्नास मात्र) चे प्रत्येकी रु. ५०/- (रुपये पन्नास मात्र) दर्शनी मूल्याचे ५ (पाच) पूर्ण भरणा शेअर्स सह गाव चिंचोली सुंदर नगर के. युनीट, मालाड (पश्चिम) मुंबई ४०००६४ चा सीटीएस क्र. ३३/१९ धारक प्लॉट क्र. १२/१३ येथे स्थित द कांचन नालंदा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड (नोंदणी क्र. बीओएम/एमएसजी/पी-८५५९/१९८२) चा "कांचन नालंदा" अशा ज्ञात इमारतीमधील ९व्या मजल्यावरील मोजमापीत अंदाजे ४७५ चौ. फीट चटई क्षेत्र फ्लॅट क्र. ९०५ यानंतर सदर फ्लॅट असा उल्लेख ते सर्व

एस. के. श्रीवास्तव ॲन्ड कं. सही/-प्रोपराइटर वकील व सॉलीसिटर्स १ला मजला, लक्ष्मी इन्श्रंस इमारत, जॉली इंड, बॉम्बे स्टोर समोर, सर पी. एम. रोड, फोर्ट, मुंबई ४००००१

(यानंतर सदर फ्लॅटस् असा उल्लेख)

८ डिसेंबर २०२० रोजी

जाहीर सूचना

माझे अशिल मे. नोव्हा टेलीटेक प्रायव्हेट

लिमिटेड यांच्या वतीने सूचना देण्यात येते की स्थावर मिळकतीच्या संलग्नीत (यानंतर खाली अधिक तपशीलवारपणे नमूद परिशिष्ट) १) कार्यालय क्र. १७ च्या संदर्भात मे. वझीफदार जीजीभोय प्रॉपर्टी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि हिरालाल यांच्यातील ११/१०/१९६७ रोजीचा करार २) कार्यालय क्र. १७ चे विभीन्न क्र. २९१ ते २९५ व धारक क्र. द कॉमर्स सेंटर को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड द्वारे जारी मूळ शेअर प्रमाणपत्र) (यानंतर दस्तावेज असा उल्लेख) ३) दकान क्र. १५च्या संदर्भातील जीजीभोय प्रॉपर्टी डेव्हलमेंट कॉर्पोरेशन (पहिल्या भागाचा पक्ष) आणि कवलजीत वालीया व बीपी वालीया (द्सऱ्या भागाचा पक्ष) यांच्यामधील निष्पादीत १६/०८/१९६९ रोजीचा करार ४) कार्यालय क्र. १५ च्या संदर्भातील विभीन्न क्र. २७६ ते २८० आणि धारक क्र. ५६ द कॉमर्स सेंटर को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड द्वारे जारी मूळ शेअर प्रमाणपत्र (यानंतर दस्तावेज असा उल्लेख) माझ्या अशिलांद्वारे हरवले आहे. आणि ते कोणत्याही वित्तीय किंवा अवित्तीय संस्थांकडे तारण ठेवले नाही.

कोणतीही व्यक्ती ज्यांच्याकडे वरील सदर दस्तावेजाचा कब्जा आणि किंवा कोणतीही व्यक्ती ज्यांना सदर दस्तावेजाबद्दल माहीती असल्यास त्यांनी वरील निम्नस्वाक्षरीकारांना कळवावे

जनतेला कळवण्यात येते की सदर दस्तावेजांसह कोणताही व्यवहार करू नये आणि कोणतीही व्यक्ती जर सदर दस्तावेजांसह व्यवहार करत असल्यावर तो स्वत:च्या जोखीम व जबाबदारीवर करावा (त्यासह फौजदारी दायीत्व) आणि माझे/आमचे अशिल तशा अनधीकृत व्यवहाराच्या तपशीलावर तशा व्यक्तींद्वारे झालेला कोणताही तोट्याकरीता कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाहीत. त्याप्रसंगी या तारखेपासून १५ दिवसांत माहिती प्राप्त न झाल्यास माझे अशिल पुढील कृती त्यासह दस्तावेजांची रीतसर प्रत/प्रमाणित प्रती/प्रतीलीपी जारी करण्याकरीता संबंधित प्राधीकरणाकडे अर्ज करतील.

सीएस क्र. ७३१ (भाग), ताडदेव विभाग, ७८ ताडदेव रोड, मुंबई ४०००३४ धारक जिमनी, च्या द कॉमर्स सेंटर को ऑपरेटिव्ह सोसायट लिमिटेड ५ वा मजला मोज. १२४० चौ. फु. कार्यालय क्र. ई-१५ सीएस क्र. ७३१ (भाग), ताडदेव विभाग, ७८ ताडदेव रोड, मुंबई ४०००३४ धारक

जिमनी, च्या द कॉमर्स सेंटर को ऑपरेटिव्ह सोसायट लिमिटेड ५ वा मजला मोज. १२४० चौ. फु. कार्यालय क्र. ई-१७

> संजीव आर. सिंग वकील उच्च न्यायालय ३०१, जे. पी. रेसीडेन्सी, चिंचोली बंदर रोड, मालाड (पश्चिम) मुंबई - ६४

द्र क्र. ०२२-२८७७५११८ ईमेल- adv.sanjeev@yahoo.co.in

जाहीर उद्घोषणा

मी, श्री. कपिल मर्चंट हे **मे. के. रास ग्रुप,** भागीदारी संस्थाचे भागीदार/प्रवर्तक होती जे के. रास रेसिडेर्न्स नावे प्रोजेक्ट, स्थित येथे सी.एस. क्र. १३ आणि १/१३ परेल, शिवडी विभाग, दत्तराम लाड मार्ग, चिंचपोकळी स्टेशन रोड, लालबाग, मुंबई-४०० ०१२ चा विकास करीत आहेत. मी वरील उल्लेखित भागीदार संस्था मे. के. रास ग्रुप मधून नोव्हेंबर, २०१९ च्या महिन्यात/वर्षी निवृत्त झाले. मी, याद्वारे मोठ्या प्रमाणावर नागरिकांना कळवू इच्छितो की, पुढील इमारत के रास रेसिडेन्सी मधील फ्लॅटस्

मे. के. रास ग्रुप द्वारा मे. वात्सल रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड ला महिना/वर्ष जुलै, २०१९ मध्ये मे. के. रास ग्रुप मध्ये माझी भगीदारीच्या कालावधी दरम्यान विक्री केले.

अनु. क्र.	फ्लॅट क्रमांक	हस्तांतराचे दस्तावेज सह नोंदणीकृत तपशील
१)	फ्लॅट क्र. बी-१४०१	अनु. क्र. बीबीई३-५४३५-२०१९ अन्वये विक्रीचा विलेख
۶)	फ्लॅट क्र. बी-१४०२	अनु. क्र. बीबीई३-५४३०-२०१९ अन्वये विक्रीचा विलेख
₹)	फ्लॅट क्र. बी-१५०१	अनु. क्र. बीबीई३-५४३१-२०१९ अन्वये विक्रीचा विलेख
8)	फ्लॅट क्र. बी-१५०२	अनु. क्र. बीबीई३-५४३३-२०१९ अन्वये विक्रीचा विलेख
५)	फ्लॅट क्र. बी-१७०१	अनु. क्र. बीबीई३-५४३४-२०१९ अन्वये विक्रीचा विलेख
६)	फ्लॅट क्र. बी-१७०२	अनु. क्र. बीबीई३-५४३२-२०१९ अन्वये विक्रीचा विलेख

मी पुढे घोषित केले की, मी उपरोक्त नमूद फ्लॅट च्या संबंधित विक्री करिता वरील नमूद करारपत्राचे नोंदणीकरण दाखल केले आणि निष्पादनाद्वारे सदर फ्लॅट चे व्यवहार आणि निकाली करिता प्राधिकृती पूर्ण केली आणि कायदेशीरिरत्या हक्कदार होते. असे पाहता मी कोणतेही कारण आणि मर्यादेशिवाय सांगतो आणि घोषित करतो की, मे. वटसल रियल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड हे सदर फ्लॅट चे एकमेव आणि पूर्णपणे मालक आहेत. मी निम्नस्वाक्षरीकार माझे निवासी पत्ता फ्लॅट क्र. १३/बी, रुस्तोमजी आदर्श हेरिटेज, मर्वे रोड, आदर्श विहार कॉम्प्लेक्स, मालाड पश्चिम, मुंबई-४०००६४ येथे आहे.

येथे मुंबई, दिनांक ८ डिसेंबर, २०२० कपिल मर्चंट

जीपी **पारसिक** सहकारी बँक लि.

मुख्य कार्यालयः सहकारमूर्ती गोपीनाथ शिवराम पाटील भवन, पारसिक नगर, कळवा, ठाणे-४०० ६०५ फोन नं. ०२२ २५४५६५००, वेबसाईटः www.gpparsikbank.com

कब्जा सुचना

(स्थावर मिळकतीकरिता) [नियम ८- (१)]

ज्याअर्थी, जीपी पारसिक सहकारी बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी म्हणुन निम्नस्वाक्षरीकार यांनी सिक्युरिटायजझेशन अण्ड रिकन्स्ट्रकुशन ऑफ फायनान्शिअल अँसेटस अँण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) अँक्ट, २०० २ (सरफेसी) अन्वये आणि दि सिक्य्रिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चा कलम १३(१२) नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करुन मागणी सूचना जारी करुन कर्जदार व जामिनदार यांना सूचनेतील नमूद रकमेची व्याजासह परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यास सागितले होते. सदर रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार/ हमीदार/ गहाणकार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर ॲक्टचे कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ व ९ अन्वव्ये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन खालील परिशिष्टामध्ये वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा **सांकेतिक ताबा** घेतला आहे. विशेषत: कर्जदार/हमीदार/गहाणकार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की. सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करु नये आणि सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा जीपी पारसिक सहकारी बँक लि. ठाणे यांस खालील मागणी नोटीस नुसार

रकमेच्या भाराअधीन राहील.						
अनु. क्र.	कर्जदार/जामिनदार/ गहाणकाराचे नाव	कर्ज क्रमांक, मागणी सूचनेची तारीख, थकीत रक्कम आणि कर्ज प्रकार	तारण मालमत्ता	कब्जाची तारीख व कब्जाचा		
8	प्रो. श्री. श्रीमाल मधुसुदन नरसैय्या (कर्जदार) २) सौ. श्रीमाल यमुना मधुसुदन (जामिनदार),	मागणी नोटीस दि. ०५/०९/२०२० कॅश क्रेडिट रु. १,०४,६६,५०७/-	(१) श्री. श्रीमाल मधुसुदन नरसैय्या			

एच. डी. गायकर प्राधिकत अधिकारी जीपी पारसिक सहकारी बॅक लि.

जाहीर सूचना

मी, श्री. चंदेर मंघनानी, कै. श्रीम. कमला मुरीजमल मंघनानी यांचा मुलगा, सध्या रहिवासीत येथे ४०३, फॅबीअन अपार्टमेंट, सेंट. मार्टीअन्स रोड, बांद्रा (पश्चिम), मुंबई - ४०००५०, सांगू इच्छितो की, माझी आईचे दुबई (युएई) मध्ये ०९.११.२०१९ रोजी कोणतेही नामनिर्देशन न करता निधन झाले (मयत). सदर मयत यांनी इन्व्हेस्टकॉर्प फंड (फंड) (याआधी आयडीएफसी स्कोर फंड नावे ज्ञात) द्वारे अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंडमध्ये संख्या २९,८०० युनिट्सचे धारक आहेत. मयत व्यक्तीच्या निधनानंतर, मी तिचा एकमेव वारस म्हणून, मी इन्व्हेस्टमेंट मॅनेजरकडे मयत व्यक्तीच्या नावे नोंदणीकृत फंडचे युनिट्स माझ्या नावे हस्तांतर करण्याची विनंती केली आहे.उपरोक्त युनिट्सचा तपशिल खालीलप्रमाणे. मी, सदर जाहीर सूचनेच्या मार्गेद्वारे कोणालाही सदर फंडचे युनिट्स माझ्या नावे हस्तांतरणाशी कोणताही दावा किंवा आक्षेप असल्यास तो सदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवसांच्या आत कालावधीत दावा/ आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ संबंधीत पुराव्याच्या प्रतींसह दावे आणि आक्षेप मागवीत आहेत. जर कोणताही दावा/ आक्षेप विहित कालावधीत प्राप्त न झाल्यास फंडचे युनिट्स आणि त्यामधील हितसंबंध माझ्या नावे हस्तांतर करण्याचे स्वातंत्र्य असेल. जर कोणतेही दावे/ आक्षेप असल्यास इन्व्हेस्टमेंट मॅनेजर यांच्याशी Score@Investcorp.con येथे विहित दिवसांमध्ये संपर्क साधणे

अनु क्र.	खाते क्र.	मयताचे नाव	तपशिल	एआयएफ कमिटेड युनिट्सची संख्या
१	२०५१७	श्रीम. कमला मुरीजमल मंघनानी	इन्व्हेस्टकॉर्प स्कोर फंड	९८००
2	२०५३५	श्रीम. कमला मुरीजमल मंघनानी	इन्व्हेस्टकॉर्प स्कोर फंड	20000
	ग: मुंबई 5: ८ डिसेंबर	. २०२०		सही/- चंदेर मंघनार्न

जाहीर सूचना

(प्राधिकृत स्वाक्षरीकार)

ते ३३ आणि १९२ (भाग) गाव मजास, तालुका अंधेरी, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई-४०००६० धारक जिमनीच्या सर्व त्या भाग आणि विभागावरील विद्यमान रचनेचा भोगवटा आणि कब्जातील झोपडपट्टीधारक असल्याचा दावा करित आहेत आणि क्र. बीडीआर-१/२६०६/२०१५ अंतर्गत हमी उपनिबंधकांकडे रितसर नोंदणीकृत आणि दिनांक २६ मार्च, २०१५ रोजीच्या कायम निवारा कराराद्वारे ''ए'' विंग मधील ११ व्या मजल्यावरील मोजमापित साधारण ३९६ चौ. फू. चटई क्षेत्र, फ्लॅट क्र. ११०१ नावाच्या ''अवंत हेरिटेज'' अशा ज्ञात इमारतीमधील वाटप होणाऱ्या नवीन पसिराचा दावा करित आहे. त्यांना आता त्याचे बोनाफाईड/भोगवटा हक्क/कब्जा आणि कागदोपत्री प्रावे सिध्द करणे शक्य नाही आणि त्याच्या पृढे त्याच्यासाठी हक्कदार अशा त्यांचे भाऊ श्री. विशाल रमेश दवे यांच्याकडून प्राप्त झालेली माहिती आणि दिनांक ०९/०७/२०१८ रोजीचे शपथपत्र आणि क्षतिपूर्ती बंध आणि अन्य दस्तावेजानुसार आम्ही २३/०७/२०१८ रोजी कारणे दाखवा सूचना आणि ०९/०८/२०१८ रद्द केल्याची सूचना जारी केली होती, दोन्ही या त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर पाठविण्यात आल्या होत्या आणि अद्याप अनुत्तरित आणि त्यावर कृती केलेली नाही आणि सदर कराराच्या अटी आणि शर्तीचे पालन करण्यात कसूर, टाळाटाळ आणि उल्लंघन केले आहे आम्ही सदर करार रितसर मागे घेतला, रद्द केला आणि आवाहन केले आणि त्यामुळे सदर करार आणि सर्व हक्क हे. मागे घेतले. रद्द केले आणि आवाहन केल्याचे आणि त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा हक अस्तित्वात नसल्याचे मानण्यात येईल आणि आम्ही त्यानुसार मूळ करार परत करण्यासाठी सुध्दा त्यांना बोलविले आहे.

सदर दिनांक ०८ डिसेंबर, २०२०

मे. ऐश्वर्या अवंत बिल्डर्स एलएलपी पत्ताः ५२२, दि सुमित बिझनेस बे, अंधेरी कुर्ला रोड,

जाहीर नोटीस

तमाम लोकांस कळविणेत येते की, मौजे

विजयपुर, ता. वाडा, जि. पालघर येथील स. नं. ९५/३/१ यापैकी मालक श्री. पद्माकर रघुपती ठाकुर यांचे नावे असलेले व हिश्श्याचे, कब्जे वहीवाटीचे एकुण क्षेत्र ० हे - ७५ आर-०० प्र. आर, पोट खरावा सहित सदर जमीन ही आमचे अशिल मे. अलोक इंगोट्स (मुंबई) प्रा. लि. तर्फे अशोक हरीप्रसाद गरोडीया हे विकत घेत आहेत व तशी उभयंतामध्ये बोलणी झालेली आहे. तरी सदर जिमनी विषयी कुणाही व्यक्तीचा अगर संस्थेचा खरेदी, दान, बक्षिसपत्र, भाडेकरार, वारसा, मृत्यूपत्र, तसेच कब्जेवहिवाटीचा किंवा इतर कुठल्याही प्रकारे हक्क, हितसंबंध असल्यास त्यांनी हीनोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत लेखी हरकती दाखल पुराव्यासह खालील

दि. ५/१२/२०२०

पत्त्यावर कळवावे.

ॲड. केतन किशोर गावळे पत्ताः वाडा शॉपिंग कॉम्प्लेक्स, ता वाडा., जि. पालघर मो. नं. ९५०३४४४३४६

▲ IL&FS | Transportation

आयएल अँड एफएस ट्रान्स्पोर्टेशन नेटवर्क्स लिमिटेड

नों. कार्यालयः दी आयएल अँड एफएस फायनान्शिअल सेंटर, प्लॉट क्र. सी२२, जी ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१. दूर.: ०२२-२६५३३३३, फॅक्सः ०२२-२६५२३९७९, वेबसाईटः www.itnlindia.com **ईमेलः** itnl.secretarial@ilfsindia.com, **सीआयएनः** एल४५२०३एमएच२०००पीएलसी१२९७९०

सूचना

निगम व्यवहार मंत्रालयाच्या (एमसीए) दिनांक ०५ मे, २०२० च्या जनरल सर्क्यूलर क्र २०/२०२० आणि देशातील महामारीची स्थिती पाहता कंपन्यांना शिथिलता देण्यासार्ठ जारी केलेल्या विविध सर्क्युलर्स नुसार कंपनी व्हिडिओ कॉन्फरन्स (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फत गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२० रोजी द्. भाप्रवे ३.०० वा. घेण्यात येणाऱ्या २० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची (''एजीएम' सूचना आणि आ. व. २०१९-२० चा वार्षिक अहवाल डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजंट (आरटीए) कडे ज्यांचे ई-मेल ॲड्रेसेस नोंदवले आहेत त्य भागधारकांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवेल. ज्या भागधारकांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेस नोंदवले नसतील त्यांनी कृपया खालील निर्देशानुसार ई-मेल ॲड्रेस नोंदवावेत

ात्यक्ष स्वरूपात	खालील दस्तावेजांच्या स्कॅन्ड प्रती ईमेल ने रजिस्ट्रार अँड शेअर
	ट्रान्स्फर एजंट/कंपनी कडे mt.helpdesk@linkintime.co.in
	किंवा itnl.investor@ilfsindia.com येथे पाठवावत.
	ए. भागधारकांचे नाव, फोलिओ क्र आणि संपूर्ण पत्ता नमूद
	केलेले स्वाक्षरी केलेले विनंती पत्र.
	बी. शेअर प्रमाणपत्राची स्कॅन्ड प्रत (पूढची व मागची) आणि
	सी. पॅन कार्ड आणि आधार कार्डची स्व-साक्षांकित प्रत.
डेमॅट धारणा	कृपया तुमच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) शी संपर्क
	साधावा आणि तुमचा ईमेल ॲड्रेस तुमच्या डिमॅट खात्यांत,

आयएल अँड एफएस ट्रान्स्पोर्टेशन नेटवर्क्स लिमिटेड सार्ठ

तुमच्या डीपीच्या सल्ल्याप्रमाणे प्रक्रिया अनुसरून नोंदवा.

दिनांकः ०७ डिसेंबर, २०२० ठिकाणः मुंबई

क्रिष्णा घाग व्हाईस प्रेसिडेंट आणि कंपनी सेक्रेटरी

युनियन बँक

Andhra

मध्यवर्ती कार्यालयः युनियन बँक भवन, २३९, विधान भवन मार्ग, निरमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१. वेबसाईः www.unionbankofindia.co.in ईमेलः investorservices@unionbankofindia.com

विशेषः सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, **युनियन बँक ऑफ इंडिया** ("बँक") च्या भागधारकांची विशेष सर्वसाधारण सभा (''ईजीएम'') बुधवार, ३० डिसेंबर, २०२० रोजी स. ११.०० वा. (भाप्रवे) मध्यवर्ती कार्यालय, युनियन बँक ऑफ इंडिया, मुंबई (सभेचे मानीव ठिकाण) येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) सुविधे मार्फत खालील कामकाज करण्यासाठी होईल.

बाब क्र. १: एफपीओ/राईटस्/क्युआयपी/प्रेफरेन्शीअल ॲलांटमेट इ. मार्फत भाडवल उभारणे (विशेष ठराव)

भागधारकांना पुढे कळविण्यांत येते कीः

एमसीए आणि सेबी सर्क्युलर्स प्रमाणे भागधारकांना उशिरात उशीरा ०७ डिसेंबर, २०२० पर्यंत ईजीएम ची सूचना ईमेल ने बजावली

ईजीएम ची सूचना बँकेच्या वेबसाईटवर पुढील लिंकhttps://www.unionbankofindia.co.in/english/ general-meeting.aspx टाकली आहे.

ही सूचना देखील देण्यांत येते की-

१. सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४४ च्या तरतुदी आणि कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) सुधारणा नियम, २०१५ ने सुधारित कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० ला अनुसरून बँक भागधारकांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ईजीएम मध्ये मत देण्याचा त्यांचा अधिकार वापरण्याची सुविधा देऊ करत आहे आणि कामकाज ई-व्होटींग सेवे मार्फत करता येईल.

ईजीएम च्या ठिकाणापेक्षा एका वेगळ्या जागेतून एक इलेक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीम वापरून भागधारकांनी मते देण्याची सुविधा (''रिमोट ई-व्होटींग'') आणि ईजीएम मध्ये मतदानाची सुविधा केफिन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड ("केफिनटेक") कडून पुरवण्यांत येईल. भागधारक त्यांचे मत देण्यासाठी ई-व्होटींग वेबसाईट https://evoting.kfintech.com वर लॉग ऑन करू

. रिमोट ई-व्होटींग कालावधी **रविवार, २७ डिसेंबर, २०२० (सण** ९.०० वा. भाप्रवे) रोजी सुरू होईल आणि मंगळवार, २९ डिसेंबर, २०२० (सं. ५.०० वा. भाप्रवे) रोजी संपेल. ह्या कालावधीत, बुधवार २३ डिसेंबर, २०२० ह्या कट-ऑफ डेट रोजीस एकतर प्रत्यक्ष स्वरूपांत किंवा डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारण करणारे बँकेचे भागधारक रिमोट ई-व्होटींगने त्यांचे मत देऊ शकतात. त्यानंतर मतदानासाठी केफिनटेक कडून रिमोट ई-व्होटींग मॉड्युल निष्क्रिय केल जाईल. भागधारकाने एकदा का एखाद्या ठरावावर त्यांचे मत दिले की, भागधारकाला त्यानंतर त्यात बदल करण्याची अनुमती नसेल.

८. ई-व्होटींग साठीची सुविधा ईजीएमच्या वेळी देखील उपलब्ध करून देण्यांत येईल आणि रिमोट ई-व्होटींगने त्यांची मते न दिलेल्या ईजीएम मध्ये सहभागी होणाऱ्या भागधारकांना ई-व्होटींग

मार्फत सभेत त्यांचा अधिकार वापरणे शक्य होईल. ५. ज्या भागधारकांनी ईजीएम च्या आधी रिमोट ई-व्होटींग द्वार

त्यांचे मत दिले असेल ते सुद्धा ईजीएम मध्ये सहभागी होउ शकतील परंतु पुन्हा त्यांचे मत देण्यास ते हक्कदार नसतील. ६. कोणत्याही व्यक्तीने ई-मेलने सूचना पाठवल्यानंतर बँकेचे शेअस्

संपादित करून बँकेची भागधारक बनली आणि बुधवार, २३ डिसेंबर, २०२० ह्या कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असल्यास तीने ईजीएमच्या सूचनेच्या मुद्दा क्र. १३ अंतर्गत दिलेर्ल इ-व्हरिंगि साठीची प्रक्रिया आणि पद्धत अनुसरावी. जर भागधा डिमॅट पद्भतीने शेअर्स धारण करत असतील व त्यांनी https://evoting.kfintech.com वर लॉग्ड ऑन करून कोणत्याही कंपनी किंवा बँकेच्या आधीच्या एखाद्या मतदाना मतदान केलेले असेल तर ते त्यांचा अस्तित्वात असलेला पासवर्ड ७. सभासद ईजीएम मध्ये व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सूचनेत दिलेल्य

प्रक्रियेचा अवलंब करून सहभागी होऊ शकतात, ज भागधारकांसाठी ईजीएम सुरू होण्याच्या निर्धारित वेळेपूर्वी १ मिनिटे म्हणजेच स. १०.४५ वा. (भाप्रवे) पासून खुली होईल आणि ईजीएम सुरू होण्याच्या निर्धारित वेळेनंतर ३० मिनिटांर्न व्हीसी/ओएव्हीएम सुविधेत सामिल होण्यासाठी ची विंडो बँक बंद करू शकते. व्हीसी/ओएव्हीएम मध्ये सामिल होण्याकरिता कृपया सूचनेच्य परिच्छेद क्र. १३(VII)(V), (बी) व (सी) मध्ये नमूद केल्यानुसा क्रेडिन्शिअल्स सह https://emeetings.kfintech.com ला भेत द्यावी. सभे पूर्वी किंवा मध्ये तंत्रज्ञानाधारित सहाय्यासाठी हेल्पलाईन टोल फ्री क्र १८०० ३४५ ४००१ वापरत येईल.

८. तपासणी अधिकाऱ्यांच्या अहवालासह रिमोट ई-व्होटींग आणि ईजीएम मध्ये मतदान यांचे एकत्रित निकाल बँकेची वेबसाईत म्हणजेच www.unionbankofindia.co.in वर आर्थि वेबसाईट https://evoting.kfintech.com वर निकालांची घोषण झाल्या वर ताबडतोब प्रदर्शित केले जातील. निकाल ताबडतोव स्टॉक एक्स्चेंजेसला सुद्धा कळवले जातील.

ईव्होटींग संबंधात जर तुम्हाला काही शंका किंवा समस्या असतील त तुम्ही हेल्प सेक्शन अंतर्गत https://evoting.kfintech.com येथे उपलब्ध फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स (''एफएक्युज'') आणि ई व्होटींग मॅन्युअल पाह शकता किंवा १८०० ३४५ ४००१ वर कॉल

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी श्री डी. एस. नागाराजा, डे. मॅनेजर, केफिन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेत लिमिटेड, सेलेनियम बिल्डिंग, टॉवर-बी, प्लॉट क्र. ३१ व ३२ फायनान्शिअल डिस्ट्रक्ट, नानकरामगुडा, सेरीलिंगमपल्ली येथे कराण्यात हैदराबाद-५०० ०३२ evoting@kfintech.com वर एक ईमेल लिहावा किंवा १८०० ३४५ ४००१ वर कॉल करावा.

> संचालक मंडळाच्या आदेशावरून युनियन बँक ऑफ इंडिया साठी

(मंगेश मांद्रेकर) कंपनी सेक्रेटरी

(T) IDBI BANK

ठिकाणः मुंबई

दिनांकः ०७.१२.२०२०

आयडीबीआय बँक लिमिटेड

सीआयएन: एल६५१९०एमएच२००४जीओआय१४८८३८ नोंदणी कार्यालय: आयडीबीआय टॉवर, डब्ल्यूटीसी कॉम्प्लेक्स, कफ परेड, मुंबई- ४००००५. फोन: (०२२) ६६५५३४०६/०७, बेवसाईट: www.idbibank.in

सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, आयडीबीआय बँक लि. (ई-आयडीबीआय) च्या खालील नमुद बॉण्डस्च्या संदर्भातील मूळ प्रमाणपत्र(त्रे) ही हरवली/गहाळ झाल्याचे नोंदविण्यात आले आहे आणि सदर बॉण्डस् धारकांनी विमोचन प्रदानाकरिता आयडीबीआय बँकेकडे अर्ज केला आहे. बॉण्ड प्रमाणपत्र हरवल्याची सची

अनु. क्र.	युनिट	फोलिओ क्र.	धारकाचे नाव	प्रमाणपत्र क्र.		बॉण्डस	विभिन्न क्र.	
				पासून	पर्यंत	चा क्र.	पासून	पर्यंत
१	एफएल-०२	एफडीडी०२९३४०	अमन सिंग यादव	७०९७०५	७०९७०५	१	३००४७९२७	३००४७९२७
2	एफएल-०१	डीडीबी०२३८८८१	अंकित सक्सेना	२८०३५८	२८०३५८	१	२८०३५८	२८०३५८
3	एफडीडीबी	एफडीडी१२३७७५	कनिका अगरवाल	११६७९७५	११६७९७५	१	३०१७४३५७	३०१७४३५७
γ	एफएल९६	डीडीबी०९७५५३५	कृष्णा कुमार पटेल	१०२१७७७	१०२१७७७	१	१०२१७७७	१०२१७७७
ų	एफएल९६	डीडीबी११३३१६४	जी.एम. राथेर	११८०७५२	११८०७५२	१	११८०७५२	११८०७५२
ξ	एफएल-०२	एफडीडी०२९३३९	शकुंतला यादव	७०९७०४	७०९७०४	१	३००४७९२६	३००४७९२६
G	एफएल०१	डीडीबी०१६७२८२	रामपती हिरालाल यादव	२०००३४	२०००३४	१	२०००३४	२०००३४
۷	एफएल०१	डीडीबी०३२५७४४	दामोदर गणपत चव्हाण	३८७२१९	३८७२१९	१	३८७२१९	३८७२१९
9	एफएल०१	डीडीबी०५६२६३३	हर्षल	६७३१५८	६७३१५८	१	६७३१५८	६७३१५८
१०	एफएल९६	डीडीबी०६१०५७७	निरज सहानी	६४२६८१	६४२६८१	१	६४२६८१	६४२६८१
११	एफएल०२	एफडीडी११९९९४	उपासना खंडुजा	११६४१९४	११६४१९४	१	३०१७०५७६	३०१७०५७६
१२	एफएल०१	डीडीबी०८५०७००	उपासना चांडोके	१०२२२३८	१०२२२३८	१	१०२२२३८	१०२२२३८
१३	एफएल०२	एफडीडी११९९८३	उपासना खंडुजा	११६४१८३	११६४१८३	१	३०१७०५६५	३०१७०५६५
१४	एफएल९६	डीडीबी३१९४३१५	एन.डी. साळुंखे प्रमोद	३१७८२१३	३१७८२१३	१	३१७८२१३	३१७८२१३
१५	एफएल०१	डीडीबी००९२४९३	पारस नाथ यादव	११३९१६	११३९१६	१	११३९१६	११३९१६
१६	एफएल०२	एफडीडी१२५९७६	रमा शंकर राय	११७०१७६	११७०१७६	१	३०१७६५५८	३०१७६५५८
१७	एफएल९६	डीडीबी०४२९०७९	पिंकी देवी	४६१०३५	४६१०३५	१	४६१०३५	४६१०३५
१८	एफएल०२	एफडीडी०९५२५१	सुर्यांसु कुमार होता	७७५६१६	७७५६१६	१	३०११३८३८	३०११३८३८
१९	एफएल०२	एफडीडी०३१०४४	मितुल सोनी	७११४०९	७११४०९	१	३००४९६३१	३००४९६३१
२०	एफएल०१	डीडीबी०४९०२८८	दीपा सदानंद केंब्रे	५८२६०४	५८२६०४	8	५८२६०४	५८२६०४
२१	एफएल०१	डीडीबी०७३०६८२	विजया सदानंद केंब्रे	८७६३८२	८७६३८२	१	८७६३८२	८७६३८२

जनतेला याद्वारे कोणत्याही मार्गाने वरील उल्लेखित बॉण्ड खरेदी करणे किंवा त्यासह व्यवहार करण्यापासून सावधान करण्यात येत आहे, कोणीही व्यक्ती ज्यांचा सदर बॉण्डसुच्या संदर्भात कोणताही दावा/हरकत असल्यास सदर जाहीरात प्रसिध्दी तारखेपासून पंधरा दिवसात वरील पत्त्यावर नोंदणीकृत कार्यालयात बँकेला किंवा खालील दिलेल्या पत्त्यावर रजिस्ट्रार यांच्या कार्यालयात कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास बँक विमोचन प्रदानाची कार्यवाही करेल. सदर सूचनेचे हिंदि भाषांतर आयडीबीआयची बेवसाईट 'www,idbibank.in' मध्ये उपलब्ध आहे.

आयडीबीआय फ्लेक्झि बॉण्ड धारकांसाठी महत्त्वाची सूचना आयडीबीआयने जारी केलेल्या काही बॉण्डमध्ये पूर्वी विमोचन (कॉल ऑप्शन) केले होते ज्यांचा फोलिओ क्र. चा प्रिफ्लेक्स सूचीतील नाव म्हणजेच सिरिज। (डीडी), फ्लेक्झिबॉण्डस् ९६ (एफआरआरबी/पीआरआरबी, एफईईबी/पीईईबी, एफडीडीबी/पीईईडी, एफआरएमबी/पीआरएमबी), फ्लेक्झिबॉण्डस् ६ आणि फ्लेक्झिबॉण्डस् ७ (डीडीबी) समोर कंसात दुर्शविलेले आहेत. वारंवार स्मरणपत्रे आणि जाहीर सूचना पाठवृनही काही बॉण्डस् धारकांकड्न दावारहित राहिलेले आहे, जे पढील तपशिलाकरिता संबंधित रजिस्ट्रार यांचेकडे संपर्क करु शकतात.

डाटामॅटिक्स बिझनेस सॉल्यशन्स लि. (फ्लेक्झिबॉण्डस् ६ करिता) प्लॉट क्र. बी-५, पार्ट बी, क्रॉस लेन, एमआयडीसी अंधेरी (पू.), मुंबई-४०००९३. फोन : ०२२-६६७१२२००१,

ईमेल : idbiflexi@datamaticsbpm.com

ठिकाण : मुंबई

दिनांक : ८ डिसेंबर, २०२०

केफिन टेक्नॉलॉजिस प्रा. लि. केफिन टेक्नॉलॉजिस प्रा. लि. सेलेनियम टॉवर बी, प्लॉट क्र. ३१ आणि ३२, फायनान्शियल डिस्टिक्ट, नानक्रमगुडा, सीरिलिंगमपल्ली मंडल, हैदराबाद- ५०००३२. फोन: ०४०-६७१६१५४१. ईमेल einward,ris@kfintech.com

आयडीबीआय बँक लिमिटेड करिता प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता

सूचना घ्यावी की, श्री. विमल रमेश दवे हे सी.टी.एस. क्र. १५७, १५७/१ ते ५५, १५८, १५८/

कोणीही व्यक्ती आणि/किंवा कोणीही विक्री, गहाण, विश्वस्त, धारणाधिकार, कब्जा, बक्षीस. वारसाहक्क, भाडेपट्टा किंवा अन्यथा कोणत्याही मार्गाने सदर फ्लॅट आणि त्यांच्या कोणत्याही भागाचे संपादन आणि/किंवा त्रयस्थ पक्षकाराचा हक्क निर्माण करणे असा व्यवहार करु नये आणि त्या संदर्भात त्यांच्यासह कोणीही व्यवहार करु नये आणि आम्ही त्यासाठी बांधील आणि/किंवा जबाबदार राहणार नाही आणि आम्ही आता त्रयस्थ पक्षकार/त्यांचा सदर भाऊ यांना सदर परिसराचा प्रत्यक्ष कब्जा सोपविण्यासह सदर फ्लॅट निकाली काढणे, हस्तांतर करणे, गहाण ठेवणे, भाड्याने देण्याचा व्यवहार करित आहोत.

डब्ल्यू. ई. एच. मेट्रो स्टेशन जवळ, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००६९.